

श्वसिषि KATHÁS. 60, 45. श्वसति Spr. (II) 1458. श्वसन् 3646, v. 1. KATHÁS. 36, 65 (श्व°). RÍÁ-TAR. 6, 201 (श्व°). श्वसेत् MBH. 4, 98. Spr. (II) 1677. 6733. श्वस्य R. 4, 27, 18. KATHÁS. 33, 173. श्वसितुम् R. 4, 44, 69. श्वसते (impers.) पत्तिगणैः BHÁTT. 2, 25. mit loc. der Person: श्वसिति Spr. (II) 287. 4219. 4741. SÁH. D. 89, 13. श्वसति Spr. (II) 6064. श्वसन् (श्व°) KATHÁS. 43, 70. श्वसिहि R. 5, 22, 7. श्वसेत् 4, 53, 7. Spr. (II) 3430. fgg. KATHÁS. 3, 91. श्वसेः MBH. 5, 453. शश्वस KATHÁS. 40, 75. शश्वसुः KUMÁRAS. 3, 15. श्वसे HARIV. 1179. श्वसति MĀRK. P. 27, 8. mit loc. der Sache: श्वचारे चलचित्तस्य स्त्रीचरित्रे च Spr. (II) 6202. mit gen. der Person: श्वसिति u. s. w. PAÑKĀT. 109, 12. 32, 25. 238, 9 (विश्वसिति zu lesen). Spr. (II) 1694. MĀRK. P. 63, 22. श्वसेत् MBH. 3, 17310. Spr. (II) 3387. 3428. fgg. 3848. 5184. 6208. श्वसेयुः 1268. मा विश्वसोः RÍÁ-TAR. 7, 461. श्वसिष्यति R. 2, 12, 67. mit acc. der Person: न विश्वसेयुस्तं उ-
ष्टाम् Spr. (II) 3434. partic. श्वस्त und विश्वसित Vop. 26, 103. fgg. विश्वस्त voller Vertrauen, kein Arges habend, unbesorgt H. an. 3, 304. MED. t. 133. MBH. 1, 5924. 5949. 4, 2327. तेन R. 1, 1, 65. 3, 1, 25. 78, 3 (मृगशार्हल). 4, 6, 20. 5, 79, 3. R. GORR. 1, 47, 14. ÇĀK. 9, 18, v. 1. Spr. 3306. (II) 2197. 2373. 3412. 3431. fgg. 3637. 3923. 6209. KATHÁS. 24, 185. RÍÁ-TAR. 5, 404. fgg. PAÑKĀT. 33, 8. श्वसक KATHÁS. 26, 240. घातिन् 57, 23. घातक (विश्वस्तेो घा° gēdr.) PAÑKĀT. ed. orn. 43, 5. mit gen. der Person PAÑ-
KĀT. 63, 6. सु° 34, 25. श्व° R. 3, 1, 25. Spr. (II) 287. 3412. 3431. fgg. 3923. 6209. विश्वस्तम् adv. 3622. 5644 (vielleicht so zu lesen st. वि-
श्वस्ते). SUÇA. 2, 343, 18. विश्वसित nur BULG. P. 10, 87, 20. Vgl. विश्वस-
नीय, विश्वसितव्य, विश्वस्त, विश्वास, विश्वासिन्, विश्वास्य (°नर mehr
Vertrauen verdienend DAÇAK. 70, 11). — caus. Jmdes Vertrauen gewin-
nen, Jmd Vertrauen einflößen; mit acc. der Person R. 5, 33, 15. KĀM.
NIRIS. 5, 16. Spr. (II) 659. 1458. 2398. 3431. 4659. 6207. fgg. KATHÁS.
13, 95. 46, 232. 121, 183. PAÑKĀT. 33, 7. 68, 20. HIR. 20, 11. III, 1. BHÁTT.
8, 105. Vgl. विश्वासन. — desid. vom caus. Jmd (acc.) Vertrauen einzu-
flößen beabsichtigen: विश्वाससयिषो चक्रुर्येषितः BHÁTT. 14, 12.
— श्रुतिवि grosser (zu grosser) Vertrauen haben u. s. w.: मनो नाति-
विश्वसाम RAÇH. 12, 101. विश्वस्ते नातिविश्वसेत् Spr. (II) 3431. fgg. वि-
श्वस्तात्रातिविश्वसेत् 6209. श्वस्त MBH. 3, 12274.
— श्रुतिवि caus. Jmdes Vertrauen gewinnen, Jmd Vertrauen ein-
flößen; mit acc. der Person MBH. 3, 10021. SUÇA. 1, 316, 19.
— परिवि, partic. श्वस्त voller Vertrauen, kein Arges habend, un-
besorgt MBH. 1, 5618. 3, 11452. 15, 1012. — caus. beruhigen, trösten R. 2,
30, 26.
2. श्वस् adv. गाण स्वरादि zu P. 1, 1, 37. Ableitungen davon (शिव°)
गाणा दारादि zu P. 7, 3, 4. Vop. 7, 4. morgen, folgenden Tage Nir. 1, 6.
AK. 3, 5, 22. H. 1541. सद्दर्शीर्य सद्दर्शीरिडु श्वः RV. 1, 123, 8. 167, 10.
170, 1. 8, 56, 6. 71, 6. श्वय स्त्रीवाणि मा श्वः AV. 5, 18, 2. 11, 4, 21. यदृ-
रस्य श्वो जयाधये स्यात् ÇAT. Br. 2, 1, 4, 1. 14, 4, 3, 34. को हि मनुष्यस्य
श्वो वेद 2, 1, 2, 9. 3, 4, 28. TS. 2, 6, 3, 3. श्वय श्वो वा विनाशिने (शरीराय)
Spr. (II) 944. श्वः कार्यमय कुर्वति 6898. वरमय कपोतो न श्वो मयूरः Verz. d.
Oxf. H. 216, a, 41. विश्वसो श्वस्तव क्षापाः RÍÁ-TAR. 6, 48. mit fut. II (auf tat)
P. 3, 3, 15 (अथ श्वो वा गमिष्यति Schol.). 8, 1, 29. Schol. MBH. 3, 2897.
R. 2, 64, 35 (66, 36 GORR.). 90, 28. R. GORR. 2, 99, 89. RÍÁ-TAR. 3, 92. mit

VII. Theil.

fut. I MBH. 4, 2254. R. 1, 25, 16. 28, 35. 2, 34, 34. 40 (35, 41 GORR.). 83, 23.
84, 18. R. GORR. 1, 48, 21. 5, 1, 11. 53, 4. MĀLAV. 24, 10. VARĀH. BĀH. S.
48, 21. KATHÁS. 29, 166. MĀRK. P. 61, 26. LA. (III) 91, 13. mit praes.
KATHÁS. 23. 6. श्वः श्वः von Tag zu Tag, immer weiter RV. 8, 50, 17. AV.
10, 3, 2. 6, 5. श्वः श्वो भूयान्भवति TS. 1, 5, 2. 2, 5, 4, 1. TBa. 1, 5, 6, 5.
ÇAT. Br. 2, 2, 3, 19. 11, 1, 5, 4. KAUC. 140. KĀTJ. ÇA. 15, 3, 2. श्वो भूते am
morgenden Tage, am folgenden Tage TS. 1, 6, 7, 1. 2, 4, 2, 1. ÇAT. Br. 5,
2, 2, 2. ĀÇV. GRHJ. 2, 4, 7. KAUC. 67. 126. KĀND. UP. 4, 6, 1. MBH. 2, 2008.
3, 2768. 16, 25. 191. R. 6, 1, 34. 7, 98, 26. KATHÁS. 123, 191. BULG. P. 6,
9, 21. 8, 16, 44. 9, 20, 17. श्वःप्रभृति KĀTJ. ÇA. 15, 1, 8. श्वःक्रय LĀTJ. 8, 4, 6.
Vgl. पर°, पर°, 2. शौव, शौवस्तिक und zur Form des Wortes श्वस्
gestern.

श्वसैथ (von 1. श्वस् m. das Blasen, Zischen, Schnaufen: वृत्रयं RV.
8, 85, 7. eines Stiers ÇAT. Br. 1, 1, 4, 14.

श्वसर्न (wie eben) 1) adj. blasend, zischend, schnaufend RV. 1, 54, 5.
ÇĀMBH. ÇA. 4, 19, 10. ein Stier VARĀH. BĀH. S. 61, 6. समीरणा PAÑKĀT. 3,
3, 30. — b) schwer athmend SUÇA. 2, 446, 15. — 2) m. a) Wind (auch in medic.
Bed.) AK. 1, 1, 57. H. 1106. an. 3, 423. MED. n. 138. HALĪ. 1, 75. MBH. 3,
10058. 7, 1764. 12, 12401. R. 5, 80, 8. 6, 16, 35. 79, 60. 108, 4. SUÇA. 2, 258, 10.
314, 18. 319, 1. KĀM. NIRIS. 4, 80. KĀ. 10, 34. ÇĪ. 11, 21. BULG. P. 1, 11, 35. 3,
8, 17, 32. 17, 26. 8, 10, 49. 20, 26. 10, 20, 6. der Gott des Windes MBH. 1, 1489.
3, 770. 8, 1511. VARĀH. BĀH. S. 34, 2. unter den Vasu als Sohn der Çvāsā
MBH. 1, 2583. — b) Vanguiera spinosa Rozb. AK. 2, 4, 3, 33. H. an. MED.
— 3) n. a) = श्वास H. an. MED. heftiges, hörbares Athmen SUÇA. 1, 283,
1. 308, 15. das Athmen überh., Athem: श्वास्तिकमलश्वसनेः ÇĪ. 9, 52.
11, 21. KĀ. 10, 34. BULG. P. 4, 8, 20 (nach dem Comm. m. = प्राण). 8,
7, 27. 11, 4, 4. — b) das sich Räusporn SUÇA. 1, 100, 5. — c) = स्पर्श
(Comm.) Gefühl d. i. was da gefühlt wird BULG. P. 2, 2, 29. — MBH. 8,
4205 ist statt समाततेन श्वसनेन mit der ed. Bomb. zu lesen तमाततेने-
श्वसनेन.

श्वसनरन्ध्र n. Nasenloch BULG. P. 10, 16, 24.

श्वसनाशन (श्वसन Wind + 2. श्वशन) m. Schlange (von Wind lebend)
HĪR. 15. RÍÁ-TAR. 1, 225.

श्वसनेश्वर (श्वसन + ई°) m. Terminalia Arguna W. et A. ÇABDĀ.
im ÇKDn.

श्वसनेत्सुक (श्वसन Wind + उ°) m. Schlange ÇABDĀ. im ÇKDn.

श्वसीवत् adj. nach SĪ. so y. a. श्वसनवत् schnaubend, zischend RV.
1, 140, 10.

श्वसुत m. eine best. Pflanze, = ततघ्न ÇABDĀ. bei WILSON; श्वसुन
ÇKDn. nach ders. Aut.

श्वस्तन (von 2. श्वस्) adj. P. 4, 2, 105. zum andern Morgen in Bezie-
hung stehend, morgend: सायत्नं श्वस्तनं वा न संगृहीत भिक्षितम् BULG.
P. 11, 8, 11. fgg. श्वस्तनविद् der das „morgen“ nicht kennt 4, 25, 88. श्व-
स्तनविधातर् der sich um das „morgen“ nicht kümmert MBH. 12,
8920. श्वस्तनविधान 6050 = M. 11, 16. n. das Morgen, Zukunft Nir.
1, 6. PAÑKĀT. Br. 5, 7, 5. 15, 9, 17. श्व° adj. ohne Zukunft ebend. nicht
für den folgenden Tag Etwas habend JĪÓN. 1, 128. श्वस्तनी f. das Fu-
turum und der Charakter (स्य) desselben VĀRT. zu P. 3, 3, 15.